



महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना (मुख्यालय नाशिक)

(संलग्न - विदर्भ तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना नागपूर)

र.नं.पोलिटिकल आणि सर्व्हिसेज विभाग ठराव क्रमांक आर.ए.यु.१०५९-जे दिनांक २९.६.१९५९ द्वारा शासन मान्यता प्राप्त

पत्रव्यवहाराचा पत्ता : कार्याध्यक्ष, सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा जि.वर्धा

ई-मेल : tahntunion.state@gmail.com

स्व.एन.डी.मालोदे
संस्थापक अध्यक्ष

सुरेश बगळे
कार्याध्यक्ष

राहुल मुंडके
कोषाध्यक्ष

मनोहर पोटे
सह कोषाध्यक्ष

बाळासाहेब वाक्चौरे
सचिव

(७७०९५२७५६५)

(९८६०१७४६४०)

(९४२१७८०३१४)

(७५८८३०३३७५)

क्र. ३२/२०२२ दिनांक १५/११/२०२२

उपाध्यक्ष

आर.जे.पाटील

(कोकण - ९८६९०६७७७६)

डी.एस.कुंभार

(पुणे - ९८५०३८४०८५)

कैलास देवरे

(नाशिक- ९४२०३५९९९)

प्रविण ठाकरे

(अमरावती-८३०८३०३०३५)

किरण आंबेकर

(औरंगाबाद ९८९०२८२२२२)

सहसचिव

पवन चांडक

(कोकण - ९९३०४८९२६४)

शिवाजी शिंदे

(पुणे - ९६०४२२६४४४)

शशिकांत मंगरुळे

(नाशिक- ९८२२०००९६०)

संजय खडसे

(अमरावती ७५८८८०३३३४)

विद्याचरण कडवकर

(औरंगाबाद- ९९६०४९८१११)

राजीव सक्करवार

(नागपूर - ९४२२१३४५८६)

कार्यालयीन सचिव

रवि महाले

(अमरावती-९४०५३२०२७४)

ईश्वर लांजेवार

(नागपूर - ९८२२९२७२०८)

हरीष सोनार

(नाशिक- ९८५५००४३९९)

प्रति,

१. मा. मंत्री (महसूल),

महाराष्ट्र राज्य,

२. मा.अपर मुख्य सचिव

महसूल व वन विभाग,

मंत्रालय, मुंबई -०३२

विषय: नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार संवर्गात व तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करणेबाबत.


महोदय,

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने आपणास सविनय निवेदन सादर करण्यात येते की, नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार संवर्गात तसेच तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करण्याबाबत महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने वेळोवेळी शासन स्तरावर निवेदने सादर केलेली आहेत. तसेच या संदर्भात वेळोवेळी प्रत्यक्ष भेट घेवून व आयोजित बैठकाद्वारे सतत पाठपुरावा करण्यात आला. परंतु अद्यापही राज्यातील नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार संवर्गात तसेच तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीची प्रक्रीया पूर्ण करण्यात आलेली नाही.

यासंदर्भात आवश्यक असलेली सर्व माहिती व दस्त ऐवज विभाग स्तरावरून शासनास यापूर्वीच सादर करण्यात आलेली आहे. तसेच महसूल विभागातील तहसीलदार व उपजिल्हाधिकारी संवर्गातील रिक्त पदे व कामाचा वाढलेला व्याप लक्षात घेता पदोन्नतीची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. असे असतांनाही केवळ महसूल विभागातील तहसीलदार व उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती झालेल्या नाही. परंतु राज्यातील इतर विभाग जसे की कृषी, ग्रामविकास, वित्त, गृह इत्यादी विभागात पदोन्नती प्रक्रीया महसूल विभागापेक्षा उशिरा सुरु होऊन पदोन्नतीचे आदेश निर्गमित झाले आहेत. त्यामुळे सेवा विषयक बाबी

संदर्भात असलेल्या महसूल विभागातील अनास्थेमुळे अनेक नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पात्र असूनही पदोन्नती पासून वंचित राहवे लागत असल्याने राज्यातील नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गात तिव्र असंतोष निर्माण झाला आहे.

तरी सदर बाबीचा गांभिर्याने विचार करून नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार संवर्गात तसेच तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करण्यात यावी, हि विनंती.

आपला विश्वास

(सुरेश बगळे)
कार्याध्यक्ष

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार
संघटना मुख्यालय नाशिक